

Rape in Mumbai : आता मुंबईही असुरक्षित? गेल्या 10 वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये 235 टक्क्यांनी वाढ

Rape in Mumbai : मुंबई हे शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हटले जाते. परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईत बलात्काराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्ली प्रमाणे आर्थिक राजधानीसुद्धा महिलांसाठी असुरक्षित होत आहे का असा प्रश्न समोर येत आहे. 2012 ते 2021 या दहा वर्षांच्या काळात मुंबई शहरात बलात्कारांच्या घटनांमध्ये 235 टक्क्यांनी वाढ झाली आहे.



थोडं पण कामाचं

- मुंबई हे शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हटले जाते.
- परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईत बलात्काराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

- त्यामुळे आता राजधानी दिल्ली प्रमाणे आर्थिक राजधानीसुद्धा महिलांसाठी असुरक्षित होत आहे का असा प्रश्न समोर येत आहे.

Rape in Mumbai : मुंबई : मुंबई हे शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हटले जाते. परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईत बलात्काराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्ली प्रमाणे आर्थिक राजधानीसुद्धा महिलांसाठी असुरक्षित होत आहे का असा प्रश्न समोर येत आहे. 2012 ते 2021 या दहा वर्षांच्या काळात मुंबई शहरात बलात्कारांच्या घटनांमध्ये 235 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील गुन्हेगारीवर श्वेतपत्रिका काढली आहे. फक्त बलात्कारच नव्हे तर मुंबईत विनयभंगाच्या केसेसही वाढले आहेत. (235 percent increased in rape cases in mumbai city praja foundation report)

प्रजा फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 2012 ते 2021 या काळात बलात्कारांच्या प्रकरणात 235 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2012 साली मुंबईत 232 बलात्काराची प्रकरणांची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन 2021 साली मुंबईत 777 बलात्कारांची प्रकरणे वाढली आहेत. मुंबईत विनयभंगाच्या प्रकरणातही 172 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या 10 वर्षांत अपहरणांच्या प्रकरणात 650 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील 98 टक्के पीडित हे लहान मुले असून ते 16 ते 18 वर्ष वयोगटातील आहेत. असे असले तरी मुंबईत हत्या आणि चोरीचे प्रमाण घटले आहे. गेल्या 10 वर्षांत हत्येच्या प्रकरणात 27 टक्क्यांनी तर चोरीच्या प्रमाणात 16 टक्क्यांनी घट झाली आहे.

Link: <https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/235-percent-increased-in-rape-cases-in-mumbai-city-praja-foundation-report/445661>